

**The Beedi & Cigar Workers (Conditions of Employment) Rules, 1966**

**बिडी व सिगार कामगार कायदा १९६६**

**FORM "I"**

**अर्ज नमुना "आय"**

**[See Rules 3, 4 and 5]**

**पाहा नियम ३, ४, व ५**

U.T.N. / यु.टी.एन.:

Status / स्थिती:

Registration No / नोंदणी क्रमांक :

Dated / दिनांक :

Full name of the industrial premises / औद्योगिक

वास्तू, जागेचे पूर्ण नाव:

Full postal address and situation of the industrial

premises / औद्योगिक जागेचा अथवा वास्तूचा डापो चा

पूर्ण पत्ता आणि स्थिती :

Full address to which communications relating to  
the industrial premises should be sent / औद्योगिक

जागेच्या अथवा वास्तूच्या सधर्भात संपूर्ण साधण्यासाठी

पूर्ण पत्ता:

Full address of the applicant / अर्जदाराचा पूर्ण पत्ता :

Maximum number of employees proposed to be  
employed on any one day during the financial  
year commencing on / चालू आर्थिक वर्षामध्ये

एतल्याही दिवशी एतवार ठेवण्यात येणार्या एतमगाराखी

एत माल सख्या :

Full name of the person who shall be the

employer for the purposes of the Act / या एतया

अतर्गत जी व्यक्ती माल एत म्हणून ग्राह्य धरली जाईल त्या

व्यक्तीचे नाव :

Residential address of the person who shall be  
the employer for the purposes of the Act / या

एतया अतर्गत जी व्यक्ती माल एत म्हणून ग्राह्य धरली

जाईल त्या व्यक्तीचा (माल एत) राहण्याचा पत्ता :

Financial resources of the employer (e.g.,  
particulars and value of movable and immovable  
properties, bank reference, income-tax

assessment, etc.) / माल एतचे आर्थिक उत्पन्नाचे

स्त्रास(जखाम,स्थावर मालमतेची तपशीलवार माहिती /

पिमत, बँकेचे शिफारसपत्र, प्राप्ति एत राचे निर्धारण) :

Whether the employer is a trade mark holder  
registered under the Trade and Merchandise

Marks Act, 1958 / माल एत ट्रेड आणि व्यापारी माल

मार्क्स एतयादा, १९५८ नुसार अधिपृत ट्रेड मार्क धारण आहे

एत:

Value of beedis or cigars or both manufactured at  
the industrial premises during the preceding  
financial year ending on / मागील आर्थिक वर्षात

औद्योगिक वास्तूमध्ये उत्पादन एत लेल्या बिडी आणि

सिगारचे मूल्य:

Previous experience of the applicant in the industry / अर्जदाराचा उद्योगामध्ये असलेला पूर्वीचा अनुभव :

Whether the proposed site of the industrial premises amounts to the alternation of the site, of any existing industrial premises and if so, the reason for such alternation /प्रस्तावित औद्योगिक वास्तुमुळे सध्याच्या औद्योगिक वास्तुमध्ये बदल होणार असेल तर तशा बदलासाठीचे कारण :

Whether any industrial premises was closed by the applicant during the period of twelve months immediately preceding the date of the application and if so the reason therefor / अर्ज रण्यापूर्वीच्या मागील बारा महिन्यांमध्ये औद्योगिक वास्तू बंद रण्यात आली आहे ? आणि असल्यास कारण नमूद करा ? :

Source of obtaining tobacco / तंबाखू मिळण्याचा स्रोत :

Whether the beedis or cigars or both manufactured by the applicant will be sold and marketed by himself or through a proprietor or a registered user of a trade mark registered under the Trade and Merchandise Marks Act, 1958, or another person / अर्जदाराने उत्पादित केलेल्या बिडी पिप्रा सिगार पिप्रा दाह्नीची स्वतः(अर्जदार) विक्री आणि विपणन करेल अथवा मालक तर्फे अथवा ट्रेड आणि व्यापारी मालक याद्वारे १९५८ अनुसार अधिपत ट्रेड मार्क धारक करेल अथवा दुसरी व्यक्ती करेल ? :

Whether the plans of the premises are enclosed / जागेचा नक्शा जाळण्यात आलेला आहे अथवा नाही :

Full name and Address of the directors in the case of a company registered under the companies Act 1956.   
 कंपनी अधिनियम १९५६ खाली नोंदणी असल्यास सभ्येच्या सभाला खाली पुर्ण नावे व पत्ते:

Director Name	Postal Address	Communication Address	Is Minor